



पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००९ (महाराष्ट्र)

दि. 10/09/2017

प्रेस नोट

24 तासाच्या आत खुनाच्या छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश, 04 आरोपी अटक.

दि.10.09.2017 :- पोलीस स्टेशन सातारा हद्दीत काल दि. 09/09/2017 रोजी छत्रपतीनगर प्लॉट नं- 38 येथे राहणारे मयत जितेंद्र नारायण होळकर, वय 47 वर्ष, धंदा-नौकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शेकटा, ता.पैठण यांचा कोणीतरी अज्ञात इसमांनी घरात घुसून तीष्ण हत्याराने गळ्यावर वार करून खून केला होता. यावरून 302 भा.द.वि. प्रमाणे अज्ञात आरोपिविरुद्ध गुन्हा नोंदवून गुन्हे शाखेने व पोलीस स्टेशन सातारा यांनी तपास सुरु केला.

सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलिसांनी बारकाईने निरीक्षण करून, परिसरातील नागरिकांकडे विचारपूस केली. तसेच परिसरातील CCTV ची तपासणी केली असता एका स्पोर्ट बाईकवर मारेकरी त्या भागात आल्याने CCTV फुटेजमध्ये आढळून आले होते. घटनेच्या एक दिवस आधी रात्री एका पांढऱ्या रंगाच्या मारुती किंवा इंडिका चारचाकी मध्ये कोणीतरी मयताच्या घराशेजारी मैदानात बराच वेळ थांबल्याचे त्या भागात रहाणाऱ्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली होती. गुन्हे शाखेच्या गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, घटनेच्या रात्री जुना बाजार येथे राहणारा तोशीफ हा एका स्टणर गाडीवर रात्री दिसून आला होता व ती गाडी सकाळपर्यंत त्याचे घरासमोर होती परंतु तोशीफकडे मोटार सायकल नाही हे माहिती असणाऱ्या त्या भागातील एका गुप्त बातमीदाराने गुन्हे शाखेला तोशिफने काहीतरी गडबड केली हि माहिती दिली. त्याबाबत विचारपूस करीत असतांना चार पाच दिवसापूर्वी तोशीफ आणि किरण गणोरे हे गणोरे च्या कारमध्ये आल्याचे माहिती मिळाली आणि किरण गणोरे हा मयताच्या घरी घटनेनंतर भेटण्यासाठी आला होता म्हणून या प्रकरणात किरण गणोरे याचा महत्वाचा रोल असल्याचे संशयावरून त्यास ताब्यात घेवून विचारपूस करण्यात आली. त्याने बराच वेळ आढेवेढे घेवून झालेली घटना त्याने तोशीफ व त्याचा एक मित्र यांच्या मदतीने केल्याचे सांगितले. किरण गणोरे याचे मदतीने तोशीफ चा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असा त्याने शेख हुसेन उर्फ बाबू याचे मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्हा करण्यासाठी गणोरे च्या मध्यस्थीने मयताची पत्नी यांचेकडून दिड लाख मध्ये जितेंद्र होळकर यांचा खून करण्याची सुपारी दिली होती आणि किरण गणोरे याने मयताच्या पत्नी सोबत दोन लाखामध्ये ठरवून आरोपींना दिड लाख दिवून पन्नास हजार तो स्वतः ठेवणार होता असे ठरले होते. तसेच घटनेच्या दोन तीन दिवस अगोदर त्या भागाची पाहणी केली व खून करण्यासाठी घरात प्रवेश करण्यासाठी अन्य मार्ग कठीण होत असल्याने हे पहिल्याने काम खराब होईल म्हणून घरात येणे सोपे व्हावे यासाठी ठरल्याप्रमाणे आरोपितांनी घराचा दरवाजा आतून कडी न लावता लोटून घेवून तो बंद असल्याचा दिखावा केला.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अतिशय चिकाटीने अहर्निश काम करून गुन्हा उघडकीस आणला असून सदर गुन्हा करणारे १) मयताची पत्नी २) किरण काशिनाथ गणोरे वय ४० वर्ष रा.नारळीबाग ३) शेख तोशीफ शेख इब्राहीम वय २६ वर्ष रा. हेड पोस्ट ऑफिस समोर जुना बाजार औरंगाबाद ४) शेख हुसेन उर्फ बाबू पिता शेख बशीर वय २२ वर्ष रा.आजीम कॉलनी जुना बाजार औरंगाबाद यांना ताब्यात घेवून त्यांनी गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आली असून पुढील तपासकामी पोलीस स्टेशन सातारा यांचे ताब्यात दिले आहे. हि कामगिरी पोलीस आयुक्त यशस्वी यादव, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) डॉ.दिपाली धाटे-घाडगे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ राहुल श्रीरामे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पो.उप.नि.नंदकुमार भंडारी. पोह/संतोष सोनवणे, संजय धुमाळ, फारुख देशमुख, पोना/विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, पोको/विकास माताडे, सिध्दार्थ थोरात, योगेश गुप्ता, नितीन धुळे, लालखा पठाण, ओमप्रकाश बनकर, संजय जाधव, मपोशि/संजीवनी शिंदे, चालक सफौ/ रत्नाकर म्हस्के, फुंदे यांनी केली आहे.

Sd/-

(रामेश्वर थोरात)
सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)
औरंगाबाद शहर